

Tejali

नमस्कार मित्रांनो! Hello and welcome to English Together, असा शो जिथे आपण चर्चा करतो निरनिराळे विषय आणि त्यासंबंधित शब्दांची. मी तेजाली आणि आज माझ्यासोबत आहे ...

Tom

Hi everybody, I'm Tom and it's pretty wet here in the UK at the moment, isn't it, Sian?

Sian

It certainly is! Hello everybody! Today we're going to be talking about floods and flooding.

Tejali

आजचा आपला विषय आहे पूर आणि पूरजन्य परिस्थिती. 'Flooding' म्हणजे पूर येणे किंवा भरून वाहणे. आणि आजचा प्रश्नही त्याच संदर्भात आहे. पुरामुळे जगभरात दरवर्षी साधनसंपत्तीचं खूप नुकसान होतं. अनेकांचे बळी जातात. जगभरात दरवर्षी किती लोकांना याचा फटका बसतो माहिती आहे? मी तुम्हाला तीन पर्याय देते,

- 1) 50 मिलियन
- 2) 1 बिलियन
- 3) 2 बिलियन

तुमचं उत्तर देण्याआधी बीबीसी रेडियो 4च्या *Costing the Earth* मधली ही क्लिप ऐकूया. युकेमध्ये पूर येण्यामागच्या दोन कारणांची चर्चा यात केली आहे.

News

Mark Gimmett is just one of the thousands of people who watched as their homes and belongings were ruined this summer in the worst floods in sixty years. The weather was, of course, the main cause, but 75% of our land is farmland and today *Costing the Earth* is asking if intensive farming is contributing to the problem and if farmers should be asked to change the way the farm to help avoid more floods.

Tom

So, the presenter mentioned how, mainly, the weather was responsible for floods but she also suggested that farming might have something to do with it, too.

Sian

I'm not sure, to be honest. People seem to blame farming for lots of things at the moment. It's not the farmers' fault that rivers are swollen, is it?

Tejali

Swell म्हणजे सूज, हे क्रियापद आहे. नदीचं पाणी वाढतं, river 'swells' with water. याचं क्रिया विशेषण 'swollen' म्हणजे सूजलेलं किंवा फुगवटा.

Sian

Correct, it's not a very positive adjective, generally. Why do you think she blames farming, anyway?

Tom

She spoke about the quality of land used in farming. There's an idea that as soil becomes eroded, it becomes less able to hold water.

Tejali

Eroded म्हणजे झीज, धूप. And, as soil erosion, occurs, it can loosen the land, too. Soil erosion म्हणजे जमिनीची धूप

Sian

Exactly! So with more water and less stable land, is it any surprise that rivers burst their banks?

Tejali

Good point! नदीच्या किनाऱ्याला a river 'bank' म्हणतात. 'To burst' म्हणजे फुटणे. जेव्हा नदीच्या पाण्याची पातळी एकदम वाढून दोन्ही किनाऱ्यांवर पाणी अचानक पसरतं तेव्हा म्हणतात, river has 'burst its banks'.

Sian

Have any rivers near you ever burst their banks?

Tejali

हो, मी खूप वेळा बघितलंय हे. अतिवृष्टीमुळे कोकणात बरेचदा नद्यांचं पाणी वाढतं, अशा वेळी ग्रामस्थांना धोक्याचा इशारा दिला जातो. It can be very dangerous when river banks burst. Do you have any protection from flooding in the UK?

Tom

Well, in London we do have a flood barrier to make sure we aren't swept away but it's getting very old.

Tejali

Ah! 'To sweep away', वाहून जाणे. पूरसंरक्षक कठडा किंवा पूरसंरक्षक यंत्रणा. तुमच्या गावात पूर आला तर काय काय खबरदारी घेतात?

Sian

Anyway, talking of flooding around the world, can you give us the answer to today's quiz?

Tejali

Certainly! According to Channel 4 News, the answer is c. गेल्या वीस वर्षांत जगभरात साधारण 2.3 अब्ज लोकांना पुराचा फटका बसला आहे.

Tom

That's more or less a quarter of the world's population! Maybe flood barriers aren't working well enough and we need some other preventative measures?

Tejali

Preventative measures म्हणजे बचावात्मक उपाय. बरेचदा जेव्हा पुराचा इशारा दिला जातो तेव्हा नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर केलं जातं.

Sian

I know what measures I'm going to take to prevent my stuff getting damaged in floods.

Tom

What's that Sian?

Sian

I'm going to buy a flat at the top of a very tall building. Perfect!

Tom

But if the soil around the building gets eroded, the building will be dangerous and it will be unstable...

Sian

Ah, oh yeah...

Tom

Never mind, you'll have to find a new plan, Sian.

Tejali

Better luck next time, Sian! आता आजच्या शब्दांची उजळणी करू एकदा. आपण flood म्हणजे

पुराच्या परिणामांबद्दल बोललो. 'Swollen' म्हणजे सूज किंवा फुगवटा, अतिवृष्टीमुळे नदीचं पाणी वाढतं, यालाही swollen म्हणतात. यासोबत आणखी शब्द होते 'river banks' म्हणजे नदीचा काठ, 'soil erosion' म्हणजे जमिनीची धूप, 'burst' म्हणजे फुटणे, उसळून बाहेर येणे. यासगळ्याची निष्पत्ती होते सर्व वाहून जाण्यात, म्हणजे 'swept away'. पण पुरापासून बचाव करण्यासाठी आपण किंवा शासन काय काय करू शकतो? कुठले 'preventative measures' आपण करू शकतो? यासाठी 'flood barriers' बऱ्याच ठिकाणी वापरतात. तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का? किंवा आणखी काही वेगळे उपाय? आमच्या फेसबुक गपवर आम्हाला सांगा. पुन्हा भेटू English together च्या पुढच्या भागात. Bye!!